

## आज स्मित करणारे फूल

आज स्मित करणारे टवटवीत फूल  
उद्या मात्र कोमेजून जाते  
हवेहवेसे वाटणारे सर्व काही  
मोहात पाडून उडून जाते  
विश्वास आनंद देणारे काय आहे अता ?  
रात्रीच्या तमाला डिवचणारी विद्युल्लता  
तेजाळ तितकीच तिची क्षणिकता

सदाचार किती नाजूक आणि दुबळा !  
खरी मैत्री देखील किती विरळा  
प्रेम ! क्षणिक समाधान देते .. नंतर  
साचणाऱ्या निराशेच्या राशीवर  
क्षणकालाचे सोबती हे सर्वही  
यांनी छळले जरी कितीही  
जातो मागे आपण त्यांच्या तरीही

जोवर आहे नम तेजस्वी निळे  
जोवर फुले टवटवीत सालस  
जोवर पूर्वरानी मिटलेले डोळे  
उघडताच उजाडतो प्रसन्न दिवस  
जोवर आहे सुख-शांतिची हलकी मिठी  
तोवर राहा निद्रेत स्वप्ने पाहाण्यासाठी  
मग जागे व्हा स्फुंदत, घेऊन रूदन ओठी

“The flower that smiles to-day” by Percy Bysshe Shelley  
Translated by Abhay B. Joshi and Milind A. Toro